

चंद्रपूर जिल्हयातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी टाटा ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने मे.शिप्ट, नवी दिल्ली या आर्किटेक्ट संस्थेचे संकल्पन केल्यानुसार अंडरग्राउंड व ओवरहेड पाण्याची टाकी व बगीच्यातील पक्के बांधकामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्र. वनबां-२०१८/प्र.क्र.१५५/फ-९
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक :- २९ ऑक्टोबर, २०१८

वाचा :- (१) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र. कक्ष २४/लेखा/प्र.क्र.०१(१८-१९)/७६/२०१८-१९, दिनांक ०२.०५.२०१८

प्रस्तावना:-

चंद्रपूर जिल्हयातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी टाटा ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने मे.शिप्ट, नवी दिल्ली या आर्किटेक्ट संस्थेचे संकल्पन केल्यानुसार अंडरग्राउंड व ओवरहेड पाण्याची टाकी व बगीच्यातील पक्के बांधकामासाठी आवश्यक असलेल्या बाबी विचारात घेऊन अंदाजपत्रक उप विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प उप विभाग, चंद्रपूर यांनी तयार केले आहे व सक्षम अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चंद्रपूर, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, चंद्रपूर, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर तसेच उपभोक्ता विभागाच्या वतीने संचालक, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली, जि.चंद्रपूर यांनी साक्षांकित केले असून अंदाजपत्रकास मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर यांनी त्याकामाचे रु.४,५२,२३,०००/- इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता प्रदान केलेली आहे.

संदर्भाधिन पत्रान्वये अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्याअनुषंगाने अंदाजपत्रकाचे छाननीअंती चंद्रपूर जिल्हयातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी टाटा ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने मे.शिप्ट, नवी दिल्ली या आर्किटेक्ट संस्थेचे संकल्पन केल्यानुसार अंडरग्राउंड व ओवरहेड पाण्याची टाकी व बगीच्यातील पक्के बांधकामाच्या रु.४३२.४२ लक्ष इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास सार्वजनिक बांधकाम विभागाने सहमती दिलेली आहे. त्यानुसार सदर अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

चंद्रपूर जिल्हयातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी टाटा ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने मे.शिप्ट, नवी दिल्ली या आर्किटेक्ट संस्थेचे संकल्पन केल्यानुसार अंडरग्राउंड व

ओवरहेड पाण्याची टाकी व बगीच्यातील पक्के बांधकामासाठी रु.४३२.४२ लक्ष इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या सहमतीस व सोबत जोडलेल्या “प्रपत्र-अ” मध्ये नमूद केल्याप्रमाणे आणि सदरचा खर्च योजनेंतर्गत मंजूर तरतूदीतून भागवावा या अटीच्या अधिन राहून तसेच खालील अटींच्या अधीन राहून शासनाची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.:-

१. सदर बांधकामाच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाचा शासन निर्णय क्र.बीडीजी-२०१४/प्र.क्र. ९६/इमा-३, दिनांक ८.७.२०१४ मधील कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात यावी.
२. काम सुरु करण्यापूर्वी जागेच्या मालकी हक्काबाबतची पूर्तता करून घ्यावी.
३. प्रत्यक्ष काम करते वेळी पर्यावरण विभाग, शासन निर्णय क्र.इएनव्ही/२०१३/ प्र.क्र.१७७/ तां.क.१, दि.१० जानेवारी २०१४ मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार कार्यवाही करण्यात यावी.
४. ढोबळ स्वरूपात धरण्यात आलेल्या तरतूदीबाबत काम करतेवेळी विस्तृत अंदाजपत्रक दरपत्रके मंजूर करूनच काम हाती घ्यावे.
५. सदर कामाच्या बांधकामाचा खर्च महसूल व वन विभागाच्या उपलब्ध असलेल्या नियतव्ययातून करण्यात यावा.
६. सदरहू कामे करतांना वन (संवर्धन) अधिनियम १९८० अंतर्गत तरतूद तसेच प्रचलित कायदे / नियम संदर्भाधिन तरतूदींचा भंग होणार नाही. तसेच कोणतीही अनियमितता होणार नाही याची दक्षता घ्यावी.

हे आदेश शासन निर्णय वित्त विभाग, क्र. विअप्र १०.०८/प्र.क्र.७०/२००८/ विनियम, दिनांक १५ मे, २००९, वित्तीय अधिनियम नियम पुस्तिका, १९७८, भाग पहिला, उप विभाग-पाच नुसार महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका अंतर्गत प्रदान करण्यात आलेले वित्तीय अधिकार, अ.क्र. १, परिच्छेद क्र. १३४ नुसार विभागास असलेल्या वित्तीय अधिकारानुसार व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहमतीने, निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८१०३०१०५८३०१११९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(सुजय दोडल)
सह सचिव (वने)
महसूल व वन विभाग

प्रति,

१. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर

२. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर
३. मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर
४. संचालक, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली.
५. महालेखापाल-१/२ (लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, मुंबई / नागपूर.
६. सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
७. वित्त विभाग, व्यय-१० कार्यासन, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
८. नियोजन विभाग (का-१४७५), मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
९. फ-२/ब-१ कार्यासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
१०. कार्यासन फ-९, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.(निवडनस्ती)

“प्रपत्र-अ”

शासन निर्णय क्र. वनबां-२०१८/प्र.क्र.१५५/फ-९, दिनांक : २९ ऑक्टोबर, २०१८ सोबतचे प्रपत्र-अ

NAME OF WORK :- STAGE 1 ESTIMATE FOR CONSTRUCTION OF UG OH
TANK & HARD SCAPE WORK FOR BAMBOO
RESEARCH AND TRAINING CENTER AT CHICHPALLI,
DIST.CHANDRAPUR, NAGPUR STATE

GENERAL ABSTRACT

S.N.	PARTICULARS	Amount in Rs.
1	COST OF ESTIMATE	3,30,09,222.00
2	ADD 12% GST CHARGES	39,61,107.00
3	ADD 4% CONTINGENCIES CHARGES	13,20,369.00
4	ADD 5% CENTAGE CHARGES (being Deposit work)	16,50,461.00
5	ADD 10% GREEN BUILDING CHARGES	33,00,922.20
Total Amount :-		4,32,42,081.20
Say		432.42 Lakh
Rs.		
